

Date: February 14, 2024

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, 1st Floor, New Trading

BSE Limited

Ring,

Plot No. C/1, G Block, Rotunda Bldg., P. J.

Towers,

Bandra- Kurla Complex, Dalal Street, Fort,

Bandra (East), Mumbai – 400 051 Mumbai 400 001

Symbol: KRIDHANINF Scrip Code: 533482

Through: NEAPS Through: BSE Listing Centre

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper publication of Un-audited financial results for the quarter and nine months ended December 31, 2023.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed extracts of newspaper publication of the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023 approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Tuesday, February 13, 2024, published today i.e. February 14, 2024, in the newspapers viz. Buisness Standard (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper).

Kindly take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Kridhan Infra Limited

Gautam Joginderlal Suri

Managing Director DIN: 08180233 Place: Mumbai

Enclosure: As above

NOTICE NOTICE is hereby given that the Certificate(s) for 130117, 270681 383909, 473056, & 1378061 Equity Shares Nos. 225 of Larser & Toubro Ltd. standing in the name(s) of Babita Bagaria has /have been lost or mislaid and the undersigned has / hav applied to the company to issue duplicate Certificate(s) for th said shares. Any person who has any claim in respect of the said shares, Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, Kfin Technologies Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District Hyderaband-500 032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s)

Date: 14.02.2024

Name(s) of Shareholder(s)

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s for Equity 147 Shares face value Rs.10/- Dist los. 22285877-22286023 Of ABBOTT INDIA LTD. Standing in the name(s) of LL Madhay Kini & Sushila Kini has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any persor who has a claim in respect of the said share should lodge such claim with the Compan at its Registered Office ARROTT INDIA LTD 3-4 CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI - 400 071 within one month from this date else the company will procee o issue duplicate Certificate(s). Name(s) of Shareholder / claiman

Date: 14/02/2024 Mr. Mahendra Vasudev kore PUBLIC NOTICE

for 100 Equity Shares Nos. 57178, 224308

& 346813 of Larsen & Toubro Limite

standing in the name (s) Of Ms. Shehrezade

Desai has/have been lost or mislaid and the

indersigned has / have applied to the

Company to issue duplicate Certificate(s) for

the said shares. Any person who has any

claim in respect of the said shares should

write to our Registrar, KFin Technologies

Private Limited Selenium Tower B. Plot 31

32, Gachibowli, Financial District

Hyderabad-500032 within one month fron

this date else the company will proceed to ssue duplicate Certificate(s).

Name(s) of Shareholder(s

Date: 14/02/2024 MS. SHEHREZADE DESAI

PUBLIC NOTICE Take Notice that, Mr. Virendra Sageju

Supta is in Possession of Shop No. 07, or Gupta is in Fossession of Ship No. 07, on Ground Floor, in the Building No. 27-B, At Vashi Naka, R.C Marg, New R.N.A. Park, Chembur, Mumbai - 400074 (The

Subject Property"). The Said Mr. Virendra

Sageiu Gupta Have Lost/ Misplaced

emporary Allotment Letter Dated 19/04/2012 and Temporary Possession Letter Dated 12/04/2012, both issued by

Mumbai Metropolitan Region Development Authority ("MMRDA") (The Lost/ Misplaced Documents") For the

Said Subject Property.
All persons, having any right, title, interest, benefit, claim, or demand, of any

nature in or to the Subject Property, o

equest, easement, possession

ultivation, occupation, maintenance

nemorandum of understanding evelopment rights, agreement to sell

otherwise howsoever, are required to

make the same known in writing, togethe

ith documentary proof in suppor

hereof, to the undersigned, at P.O. No

being Shop No. 4, Sheetal Vaibhav Kutir, Poddar Road, Opp. Gol Garden, Malad East), Mumbai-400097 within 07 (seven)

lays of the date hereof, otherwise it shall

e deemed that all such persons have

surrendered and abandoned all thei

laims, rights, interest and title of any and Il nature in the Subject Property and are

eft with no claim, right, title or interest o

ed this 14th day of February, 2024.

Poddar Road, Opp. Gol Garden, Malac East), Mumbai-400097.

SOUTH MUMBAL REGIONAL OFFICE

346 Standard Building; Dr.D.N. Road, Fort, Mumbai - 400 001.

INVITATION OF BIDS /

OFFERS FOR PREMISES

ON LEASE

Central Bank of India requires

premises admeasuring 1200 to 1800

sq. ft. carpet area in ready Cotton

Exchange Mumbai 400023

possession / ready for possession

within 3 months at preferably on the

ground floor with adequate parking

space for their Cotton Exchange

Branch No brokers or intermediaries

please. Priority will be accorded to

Government / Semi Govt. bodies or

public sector undertakings. Kindly

download the formats / terms and

conditions from the website

http://www.centralbankofindia.co.

in or collect the same from Central

Bank of India South Mumbai Regional

Office, 346, Standard Building,

Ground Floor, D. N. Road, Fort

Mumbai - 400001, PH (022)

40345872 during office hours

10.00 a.m. to 4.00 p.m. The last date

for submission of offers is 28.02.2024

(BIRENDRA MEHTA)

REGIONAL HEAD-SMRO

upto 4.00 p.m.

Date: 14.02.2024

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया

ny nature in the Subject Property

R. Jain & Co. - Advocates Shop No. 4. Sheetal Vaibhay Kutir

ny part/s thereof, by way of exchange, gift, lease, tenancy, license nortgage, charge, lien, trust, inheritance

OTICE is hereby given that the Certificate(s or 225 Equity Shares Nos. 57177, 224307 46812, 444946 & 1357889 of Larsen oubro Limited standing in the name (s) O Ms. Shehrezade Desai has/have been lost of nislaid and the undersigned has / have pplied to the Company to issue duplicate ertificate(s) for the said shares. Any perso who has any claim in respect of the said hares should write to our Registrar, KFin echnologies Private Limited. Seleniur ower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District Hyderabad-500032 within one month om this date else the company will proce issue duplicate Certificate(s Name(s) of Shareholder(s) Date: 14/02/2024 MS. SHEHREZADE DESAI

IN THE COURT OF THE HON'BLE PRINCIPAL SENIOR CIVIL JUDGE AND J.M.F.C AT ANEKAL

O.S. No. 155/2016 PLAINTIFFS: Smt. Sunandamma and another -V/s-DEFENDANTS: Sri Chikkamuniyappa and

DEFENDANT No.17: Anand Rathi Global Finance LTD, Represented by authorized Signatory, Chidananda R. Mullur, Office at 4th Floor, Silvermetropolis, Jai coach compound opposite, Bimbisarnagar, Goregaon(East) Mumbai, Maharashtra-4000663. NOTICE

WHEREAS, the above suit has been instituted

by the Plaintiffs against you and other defendants for the relief of Partition and other defendants for the relief of Partition and other consequential reliefs, in respect of the Property bearing Old Sy. No.477, New Sy.No.477/4 measuring 1 acre 14 guntas (Out of 4 acre 13 guntas) situated at Marasur village, Kasaba Hobli, Anekal Taluk, Bangalore District, bounded on: East by: Anekal Main Road, West by: Reddy Janasangha property, North by: Reddy Janasangha Property, South by: Sy.No.480/3 Property.

Hence You are hereby informed to appear in person or through an Advocate on 23/04/2024 at 11:00 A.M without fail, to answer before the said court, failing which the matter will be heard and decided in your

Given under my hand and Seal of the court, on his 08/02/2024 By order of the Court, Chief Ministerial Officer

enior Civil Judge & J.M.F.C. Court, Anekal Advocate for Plaintiff: C. VIJAY KUMAR No.1, 1st Floor, Yellappa Building, Attibele Road, Newpet, Anekal Town, Bangalore District

PUBLIC NOTICE

otice is hereby given to the public at large n behalf of our clients. Mumba Metropolitan Region Development Authority (MMRDA) having its registered ffice at Plot No C-14 & 15. Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051 hat Owners of the under mentione property intending to convey the said property in the name of the MMRDA. The wners have assured our clients about their clear and marketable title of said Property and that the said Property is free

SCHEDULE ABOVE REFERRED TO II that piece and parcel of land dmeasuring 66794 sq.meters bearing Survey no. 20/1, 20/2, 21/1/, 21/2, 21/3, 1/4, 42/2, 44/1 (pt), 44/2, 44/3, 44/20, 1/1, 51/2, 56/1, 56/2 of Village: Gharivali and Survey No. 67/1 of Village – Sagaon

aluka: Kalyan, District: Thane

t is therefore informed to the Public at large and all concerns that, if any person/s having any claims or dispute about the title of the said owner / property and / or claims in respect of the said Property of whatsoeve nature by way of lease, lien, gift, sale, nortgage, maintenance or any other rights or claims, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned on the address given herein pelow and / or to Mr. Girish Gosavi, with al their concerned original documents within fifteen (15) days from the date of publication of this notice, failing which, the claims objections, if any in respect of the said Property shall be considered to have beer waived and / or abandoned without any such reference and our clients sha proceed to take necessary steps / action for acquiring the said property

by following the due process of law hereafter, our clients shall neither be under any obligation nor shall be esponsible for any such claims, objections or complaints in any manner whatsoever. Dated this 14th day of February, 2024.

Mr. Girish Gosavi M. M. R. D. A. Office Building Randra-Kurla Complex, C-14 & 15, E Block Bandra (East),

Phone no: 022 – 2657544

M/s. SRM Law Associates 306, Vardhman Chambers 17-G, Cawasji Patel Street Fort, Mumbai - 400001

amar.mishra810@gmail.com

TECHNOJET CONSULTANTS LIMITED se, J. N.Heredia Marg, Ballard Estate, Mum Tel No. 022-66620000. Fax 022-66192001.

'	EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RES NINE MONTHS ENDED 31ST DE			ARTER AND (₹ Lakhs)
Sr No		Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Nine months ended 31.12.2023 (Unaudited)
1	Total income from operations (net)	1.03	0.96	3.15
2	Net Profit/(Loss) for the period			
_	(before tax and exceptional items)	(2.71)	(0.77)	(7.69)
3	Net Profit/(Loss) for the period before tax	(0.74)	(0.77)	(7.00)
L.	(after exceptional items)	(2.71)	(0.77)	(7.69)
4	Net Profit/(Loss) for the period after tax	(2.71)	(0.76)	(7.69)
5	Other comprehensive income (net of tax)			
	(i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-
	(ii) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-
	(iii) Income tax relating to items that will			
	not be reclassified to profit or loss	-	-	-
	Other Comprehensive Income (OCI)	-	-	-
6	Total comprehensive income for the period	(2.71)	(0.76)	(7.69)
7	Paid-up Equity Share Capital			
	(Face value per share: ₹10)	20.00	20.00	20.00
8	Other Equity	-	-	-
9	Earnings per share (of ₹10 each) (Not Annualised)			
I	(a) Basic (₹)	(1.36)	(0.38)	(3.85)
	(b) Diluted (₹)	(1.36)	(0.38)	(3.85)

(b) Diluted (₹) Notes: The above is an extract of the detailed format for the guarter and nine months ended 31: December, 2023 results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (LODR) Regulations, 2015. The Full format is available on the Stock Exchange website viz www.bseindia.com and also available on the Company's website viz

www.Technojetconsultants.in

Date: 13th February 2024

Place: Mumbai

The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 13th February, 2024.

FOR TECHNOJET CONSULTANTS LIMITED

J.C. BHAM (CHAIRMAN) (DÍN: 02806038) **GAJANAN SECURITIES SERVICES LIMITED** CIN: L67120WB1994PLC063477

Regd. Office: 113/1B, C.R. Avenue, Room No. 7c, 7th Floor, Kolkata - 700 073
Phone: +91 33 22354215 | Email: gajanansecuritiesservicesltd@gmail.com | Website: www.gajanansec.com Extract of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023 (₹.in Lakhs STANDALONE RESULTS 31-12-2023 | 30-09-2023 | 31-12-2022 | 31-12-2023 | 31-12-2022 | 31-03-2023 | (Inquirited) | (Inquirited) | (Unquirited) | (Un 31-12-2023 30-09-2023 3 -12-2023 31-12-2023 31-12-2022 naudited) (Unaudited) (Unaudited) Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, 7.23 2.15 21.69 13.84 5.58 -4.34 22.55 13.87 2.28 0.08 1.39 0.33 0.67 -12.40 2.83 1.03 7.84 2.48 8.46 -4.21 5.74 -10.97 Exceptional and/or Extraordinary items*)
Net Profit/(Loss) for the period before Tax 0.08 2.15 0.33 13.84 -4.34 -12.40 1.03 2.48 1.16 13.87 -4.21 -10.9 after Exceptional and/or Extraordinary items* 0.21 0.27 -0.03 -5.79 -12.56 16.33 -0.71 35.84 50.71 8.20 28.51 53.25 Net Profit/(Loss) for the period after Tax after Exceptional and/or Extraordinary items*) 0.00 15.87 16.33 0.00 0.00 0.00 34.68 35.84 19.77 28.51 thare of net profit of associates- Adjustment for last year 56.37 50.71 64.52 53.25 0.00 -5.79 -1.8 -0.71 -0.03 0.21 0.27 8.20 -12.56 Total Comprehensive Income for the period [Comprising] Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital 310.20 310.20 310.20 310.20 310.20 310.20 -43.77 310.20 310.20 310.20 310.20 310.20 310.20 1069.96 Reserve Excluding Revaluation reverse Earnings per share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) 0.01 -0.00 0.26 (a) Diluted

otes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe sclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of Stock Exchange aww.bseindia.com and also on the Company's website at www.gajanansec.com.

The previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.

The above result were approved and taken on record by Audit Committee and Board of Directors at their meeting held on 13th February, 2024. The Statutor uditors have carried out a Limited Review of the above results.

For Gaianan Securities Services Limite

For Gaianan Securities Services Limite There were no exceptional items during the quarter ended December 31, 2023.

Vinay Kumar Agarwa Managing Directo DIN : 00646116

Kridhan Infra Limited

Regd Office: 203, Joshi Chambers, Ahmedabad Street. Carnac Bunder, Masjid East, Mumbai- 400 009.

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and Nine Months ended 31st December, 2023

							(Rs	in Lakhs)
	STANDALONE CONSOLIDATED							
S.	Particulars	Quarter Ended	Nine Months	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months	Quarter Ended	Year Ended
Ñ.		31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
ı	Total Income	14	51	38	14	51	39	649
Ш	Profit before exceptional items and tax	(11)	(25)	3	(12)	(26)	(3)	31
Ш	Profit before tax and after exceptional items	219	836	(3,485)	(814)	(998)	(3,600)	(8,410)
IV	Profit/(Loss) after tax and after exceptional items	219	836	(3,485)	(814)	(998)	(3,600)	(8,410)
٧	Total Comprehensive Income after Tax (Face Value: Rs. 2/- per share)	219	836	(3,485)	(814)	(998)	(3,600)	(8,410)
VI VII	Paid-up Equity Share Capital Earnings Per Share - (of Rs.2/- each) (Rs.)	1896	1,896	1,896	1,896	1,896	1,896	1,896
	Basic & Diluted	0.23	0.88	(3.68)	0.86	0.36	(3.80)	(8.87)

Note:

The above is an extract of the detailed format of unaudited standaone and consolided financial results for the quarter and Nine Months ended 31th December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation (33)of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the ndalone and consolidated financial results for the quarter and Nine Months ended 31th Dece 2023 is available with Stock Exchange website. For and on behalf of Board of Directors

Gautam Sur Place : Mumbai Managing Director Din: 08180233 Date: 13/02/2024

NAGA DHUNSERI GROUP LIMITED

REGD. OFFICE: "DHUNSERI HOUSE". 4A. WOODBURN PARK, KOLKATA - 700 020. CIN: L01132WB1918PLC003029; Website www.nagadhunserigroup.com; email: mail@nagadhunserigroup.com Ph: 22801950

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR									
THE QUAR	RTER AND	ER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER 2023						₹ Lakhs)	
		STAND				CONSOL			
PARTICULARS	Quarter ended (31.12.2023) (Unaudited)	Quarter ended (30.09.2023) (Unaudited)	Quarter ended (31.12.2022) (Unaudited)	Nine Months ended (31.12.2023) (Unaudited)	Quarter ended (31.12.2023) (Unaudited)	Quarter ended (30.09.2023) (Unaudited)	Quarter ended (31.12.2022) (Unaudited)	Nine Months ended (31.12.2023) (Unaudited)	
Total Income from Operations	1198.38	907.16	394.05	2604.28	1,198.38	874.25	394.05	2,571.37	
Net profit before share of net profit									
from equity accounted investees and tax	1,125.75	840.46	329.27	2,397.44	1,125.75	807.55	329.27	2,364.53	
Net profit after tax but before share									
of net profit from equity accounted									
investees and tax	974.45	714.62	307.83	2,086.53	974.45	681.71	307.83	2,053.62	
Add: Share in Profit/(Loss) of Associate	-	-		-	-129.77	986.22	1,142.87	1,361.63	
Net Profit / (Loss) after share of									
Associates	974.45	714.62	307.83	2,086.53	844.68	1,667.93	1,450.70	3,415.25	
Total Comprehensive Income for the									
period after Tax (Comprising profit									
for the period and other									
comprehensive income)	3,944.28	1,117.76	1,384.99	8,412.61	5,605.85	3,520.17	3,408.78	14,250.79	
Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	
Earnings Per Share (of ₹10/- each) *									
Basic (in ₹) :	97.45	71.46	30.78	208.65	84.47	166.79	145.07	341.53	
Diluted (in ₹) :	97.45	71.46	30.78	208.65	84.47	166.79	145.07	341.53	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly, and nine month ended Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchange Website(www.nse-india.com) and on the Company's website.

By order of the Board For Naga Dhunseri Group Limited C.K. DHANUKA Date: 13th February, 2024 DIN: 00005684

SPV GLOBAL TRADING LIMITED

CIN L27100MH1985PLC035268 28/30, Anant Wadi, Binani Bhavan, Ground Floor, Bhuleshwar, Mumbai 400002. E-mail: spvglobaltrading@gmail.com, Website: www.spvglobal.in

	EXTRACT OF UNAUDITED FINAN	CIAL RESU	JLTS FOR TH	IE QUARTE	R ENDED	DECEMBER	31,2023			
						(Rs. In lakhs)	Except EPS			
Sr	Particulars		STANDALONE CONSOLIDATED				STANDALONE CONSOLIDATED			
No		Quarter Ended	Corresponding 9 months ended in the previous year Quarter Ended	Previous Year Ended	Quarter Ended	Corresponding 9 months ended in the previous year Quarter Ended	Previous Year Ended			
		31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-23	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-23			
1.	Total income from operations (Net)	3,554.98	683.74	2,766.14	50,904.75	44,603.13	59,940.59			
2.	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	47.18	30.48	67.37	200.92	(1,395.34)	1,003.84			
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	47.18	30.48	67.37	200.92	(1,395.34)	1,003.84			
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.30	16.48	43.76	252.29	(1,293.59)	671.12			
5	Equity Share Capital (Face Value Rs 10/- per share)	196.00	196.00	196.00	196.00	196.00	196.00			
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	194.53	-	-	15,162.15			
7	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10/-each)									
	(a) Basic	1.80*	0.84 *	2.23	12.87*	(66.00) *	34.24			
	(b) Diluted	1.80*	0.84 *	2.23	12.87*	(66.00) *	34.24			

Notes: *not Annualised

Place : Mumbai Date: 12th February,2024

The above unaudited standalone & consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit committee and approved by the Board at the meeting held on February 12, 2024. The statutory auditors have carried out a limited review of the above results. An unqualified opinion has been issued by them thereon. The full format of the Financial Result for the Nine Month ended on 31st December, 2023 is available on www bseindia.com and www.spvglobal.in The standalone & consolidated financial results of the Company have been prepared in accordance with the

Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (India Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and notified under section 133 of the Companies Act, 2013.

Figures to the previous periods have been regrouped, wherever necessary, to correspond with the figures of the current period.

For and Behalf of the Board

Balkrishna Binani Managing Director (DIN: 00175080)

DHANLAXMI FABRICS LIMITED CIN: L17120MH1992PLC068861

Regd. Off: at Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E) ,Thane, Maharashtra - 421204. Corp. Off: 401/402, Kailash Corporate Loungh, Opp Kailiash Business Park, Vikroli (West), - Mumbai - Maharashtra – 400079 Tel No: 0251-2870589| Email Id: info@dfl.net.in | Website: www.dfl.net.in a UnAudited Financial Results for the guarter and nine

				ns except EPS
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Year Ended
raiuculais	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.03.2023
	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
Total income from operations and other revenues	382.57	2,267.07	1,207.42	7,886.90
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before Extraordinary items	(72.65)	30.55	(357.80)	114.19
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(195.44)	37.51	(462.53)	95.92
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(198.94)	24.01	(473.03)	71.73
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax and Other Comprehensive income	(198.94)	24.01	(473.03)	71.73
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.11	858.11	858.11	858.11
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of P.Y)	-	-	-	4,474.08
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	(2.32)	0.28	(5.51)	0.84
Diluted:	(2.32)	0.28	(5.51)	0.84
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic :	(2.32)	0.28	(5.51)	0.84
Diluted :	(2.32)	0.28	(5.51)	0.84

Extract of Consolidated Chinadited Financial Results for	Tino qualitor			ns except EPS)
Destinutore	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Year Ended
Particulars	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.03.2023
	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(Audited)
Total income from operations and other revenues	488.60	2,410.45	1,483.55	8,544.85
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax before Extraordinary items	(63.07)	15.85	(395.14)	108.81
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(185.86)	22.80	(511.68)	65.54
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(191.24)	7.67	(525.76)	36.92
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax and Other Comprehensive income	(191.24)	1.19	(525.76)	36.92
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.11	858.11	858.11	858.11
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of P.Y)	-	-	-	4,637.17
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	(2.23)	0.01	(6.13)	0.43
Diluted:	(2.23)	0.01	(6.13)	0.43
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic :	(2.23)	0.01	(6.13)	0.43
Diluted:	(2.23)	0.01	(6.13)	0.43
Notes:				

The above Unaudited Standalone and Consolidated financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th February, 2024.

These Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevent amendment

The Limited Review of the above result for the quarter and nine months ended 31st December 2023 has been carried out by the Audito accordance with Regulation 33 of the SEBI's (LODR), Regulation, 2015. The Exceptional Item of current guarter comprises of Bad Debts (net) of Rs 150.95Lacs and Profit on Sale of Fixed Assets of

Rs. 28.16 Lacs. Sales are reduced mainly due to closure of processing unit situated at Dombivali for repair, mainatenance and technological upgradatio

of Plant & Machinery Depreciation has reduced as Company is working on single shift basis during the quarter and nine months ended on December, 202

instead of triple shift. The figures of quarter ended on 31.12.2023 are the balancing figures between Nine Months figures and published six months figures The activities of the company relate to two Segment i.e. Fabric and Procesing.

Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current period figures

Consolidated result represent the combine result of M/s Dhanlaxmi Fabrics Limited and it's subsidiary companies M/s Western Chloride & Chemicals Pvt Ltd, M/s Dhanesh Fabrics Pvt and M/s. DFL Fabrics Pvt Ltd. For Dhanlaxmi Fabrics Limited

Vinod Jhawa (Managing Director - DIN: 00002903) Date : 14 02 2024

INDIABULLS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED.

सेंट्रल बँक ऑफ इंडिय सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India SOUTH MUMBAI REGIONAL OFFICE 346 Standard Building; Dr.D.N. Road Fort, Mumbai - 400 001.

No

INVITATION OF BIDS / OFFERS FOR PREMISES ON LEASE

* Not Annualised

Place : Kolkata

Central Bank of India requires premises admeasuring 1200 to 1800 sq. ft. carpet area in ready possession / ready for possession within 3 months at Lower Parel Mumbai 400013, preferably on the ground floor with adequate parking space for their Lower Parel Branch. No brokers or intermediaries please. Priority will be accorded to Government / Semi Govt. bodies or public sector undertakings. Kindly download the formats / terms and conditions from the website http://www.centralbankofindia.co.in or collect the same from Central Bank of India South Mumbai Regional Office, 346, Standard Building, 2nd Floor, D. N. Road, Fort, Mumbai 400001. PH (022) 40345872 during office hours 10.00 a.m. to 4.00 p.m. The last date for submission of offers is 21.02.2024 upto 4.00 p.m.

(BIRENDRA MEHTA) REGIONAL HEAD-SMRO Date: 14.02.2024



CIN: U67110MH2006PLC305312 Corporate Office: One International Centre, Tower-1, 4th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai- 400013

Email: RUPESH.J1@dhani.com Tel.: (0124) (6681212) | Authorised Officer M no.: +91 7666142470

[Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) r/w 9(1)] PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) r/w 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, possession of which has beer taken by the Authorised Officer of Indiabulls Asset Reconstruction Company Limited (Indiabulls ARC), Further, the Indiabulls Assets Reconstruction Company Limited (Indiabulls ARC) (acting in its capacity as Trustee o Indiabulls ARC -XIV Trust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 30.03.2020 from IndusInd Bank Ltd (Assignor Bank) along with underlying security from assigno bank. Accordingly, Indiabulls ARC has stepped into the shoes of assignor bank and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of Indiabulls ARC took handover of the physical possession of the below mentioned secured property from the assignor. The Authorized Officer of Indiabulls ARC hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act; on "As is where is". "As is what

is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to Indiabulls ARC as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s) shown pelow. Details of the Borrower(s)/Guarantors/Mortgagors, Securities, Owner, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Possession Date, Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

r. o.	Name of Borrower(s)/ Guarantors/ Mortgagors	Details of the Secured Asset	Owner of the property	Outotallallig Duco uo		Possession Date		Bid Increment		Date & Time of	ĺ
1.	S V Megha Infra Tech Pvt. Ltd (Borrower), Shree Venkateswara through his proprietor Late Mr. Laxman Thota represented through his legal heir, Mrs. Anita L. Thota (Co-Bor- rower), Mr. Laxman Thota (Co-Borrower, Prop of Shree Venkateswara & Mortgagor) represented through his legal heir Mrs. Anita L. Thota, Mrs. Anita L. Thota (Co-Borrower)	property being Unit No. 15, admeasuring 725 Sq.Ft BUA equivalent to 580 Sq.Ft Carpet Area on Ground Floor of the building known as Shah and Nahar In- dustrial Premises (A-1) Co-Operative Society Ltd situated at Dhanraj Mills	Mr. Laxman L. Thota through his legal heir Mrs. Anita L. Thota	1,34,12,278/-	31.10.2020	12 09 2023	Rs. 1,33,00,000/- (Rupees One	(Rupees Fifty	Rs. 13,30,000/- (Rupees Thir- teen Lakhs Thirty Thou-	21.02.2024 4:00 PM to 5:00 PM (As per prior appointment)	
		A 1 N		D C . INDIADI	11 1 0 4 BO V	N/ TOLIOT					

Account No.: 201004062357 , Name of the Beneficiary: INDIABULLS ARC- XIV TRUST, Bank Name: IndusInd Bank, Branch: Opera House Branch, IndusInd House, 425, Dadasaheb Bhadkamkar Marg, Mumbai-400 004 , IFSC Code:INDB0000001 Code:INDB0000001

Date of E-Auction & Time: 06.03.2024 2:00 P.M to 5:00 P.M Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD: 05.03.2024 till 6:00 P.M(evening) The auction will be conducted online through Indiabulls ARC's approved the auctioneer portal M/s E-Procurement Technologies Limited and for detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on auctioneer's website - https://sarfaesi.auctiontiger.net .

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) r/w 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

This notice is also a mandatory notice of not less than 15 (Fifteen) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8(6) r/w 9(1), of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization 8 Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time. Sd/- Authorized Officer, INDIABULLS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD. Date: 14.02.2024

(acting in its capacity as a Trustee of Indiabulls ARC -XIV Trust) Place: Mumbai

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

CIN: L01111MH1985PLC228508 **नोंदणीकृत कार्यालयः** ए-९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, प्लॉट क्र.बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. दर::०२२–६५५०१२००, Website:www.shalimarpro.com, E-mail: contact@shalimarpro.com ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रू.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही
तपशील	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	२४.९६	९०.९६	30.64
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	9.08	-88.60	0.58
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	९.७६	-88.20	0.88
समभाग भांडवल	9८४३.२८	९८४३.२८	९८४३.२८
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	0.00	(0.00)	0.00
ब) सौमिकृत	0.00	(0.00)	0.00
	- 1		

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आले निवास क्रिक्ट जानकर जनकर विकास क्रिक्ट करिया है। इन हिसेंबर, 2023 रोजी संपर्केट्या तृतीय तिमाही व नकमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संविस्तर नमुत्यातील उतारा आ ३१ हिसेंबर, 2023 रोजी संपर्केट्या तृतीय तिमाही व नकमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जे सचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आ

तिलोकचंद कोठ संचालक (डीआयएन:००४१३६२७

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the Late MR. RAJESH

PRAFFULCHANDRA SHAH, was the Sole owner in the respect

of the said Shop No. 05, Ground Floor, area 216 Sq. Ft. Built Up

Share Certificate No.005 and shares of Rs.250/- bearing Distinctiv

Nos. from 21 to 25., in PARSHWANATH CO-OP.HSG. SOC

LTD", (TNA/ (TNA/HSG/(TC)/442/1985-86, Dated: 21/01/1986, at Narayan Nagar, Bhayander (West), Dist. Thane – 401101 & Late MR. RAJESH PRAFFULCHANDRA SHAH, expired on

09/11/2022, leaving behind his legal heir (1) Mrs. VANDANA RAJESH SHAH (Wife) and (2) MR. MAYUR RAJESH SHAH

(Son) and (3) MR. KEWAL RAJESH SHAH (Son) are the only

Legal Heirs and legal heir No.1 and No.2 are releasing their shares

rights, interest in favour of their Mother namely legal heir No.1

i.e. Mrs. VANDANA RAJESH SHAH. All Persons having any

claim in respect thereof by way of Sale, exchange, gift, mortgage

release, Possession or otherwise howsoever are requested to inform

the same in writing to the undersigned having their address at

Advocate VIKAS U. RAWAT, A-209, Kavita Apt, Navghar Road

Bhayander (E), Thane - 401 105., within 21 days from the date

hereof falling which, the claim or claims if any, of such person or

persons will be considered to have been waived and or abandoned

PUBLIC NOTICE

Poojary (herein stated as "the Purchasers"), residents of Mulund-east

Mumbai 400081 intend to purchase "the Property" herein briefly described

and stated as "the Property", which is currently owned/possessed/occupied

by Mr. K. K. Kuchelan and Mrs. Janki Kuchelan (herein states as the

Seller/s") residing there at Flat No 103/104, PEARL New Pearl CHS Ltd,

DESCRIPTION OF "the Property"

Flat No.103, admeasuring about 458 sq. ft. of Carpet Area and Flat No

104 admeasuring about 407 sq. ft. of Carpet Area lying and situate a

1st floor, PEARL building, New Pearl Co-Op. Housing Society Limited

(NPCHSL), Nirmal lifestyle Residency, LBS Marg, Mulund-west Mumbai-400080 together with all the rights/title/interest attached thereto

including Five fully paid equity shares of NPCHSL bearing distinctive

(ii) If any person/entity is having any objection or any claim/charge.

ncumbrance on "the Property" are hereby notified to raise/lodge such

objection/claim within a period of fourteen days of the publication of this

public notice by Registered Post to the undersigned at the address stated

herein below, failing which the Purchasers shall proceed to complete

the required documentation formalities to complete the purchase of "the

संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले ९ महिने संपलेले ९ महिने संपलेले वर्ष

39.92.2023 30.09.2023 39.92.2022 39.92.2023 39.92.2022 39.03.2023

20933.48

६९३.२

ξ**९**3.2

843.3

843.3

438.8

8.2

एकत्रित

संपलेली नऊमाही

39.99.9093

(अलेखापरीक्षित)

(२६)

(996

(886

8,698

संपलेली तिमाही

39.97.7077

अलेखापरीक्षित

(3)

(३,६००

(३,६००

(३,६००

१,८९६

अले खापरिक्षिात । अले खापरिक्षात | अले खापरिक्षात | अले खापरिक्षात | अले खापरिक्षात | ले खापरिक्षात

9839.07

224.42

980.20

438.8

9.88

9.88

numbers from. 011 to 015. currently in the name/s of the Seller/s

(i) I/We being Yuvaraj Gopal Poojary And Pushpa Yuvaraj

Adv. VIKAS U. RAWAT

Yuvaraj Gopal Poojary And

Address- B-105, Om Shabhari

Mulund East, Mumbai 400081

Sane Guruji Nagar, Navghar cross Road

Pushpa Yuvaraj Poojary

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

२६५३८.६६

400.90

400.90

439.80

3.09

3.09

आकार ऑटो इंडस्टीज लिमिटेडकरित

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००६१९५३

(रु. लाखांत)

संपलेले वर्ष

39.03.7073

(लेखापरीक्षित

(८,४१०

(८,४१०

१,८९६

38008.80

८२९.१३

८२९.93

६८७.९१

87.033

439.80

ξ.30

€.36

Advocate High Court

and the transfer shall be completed.

NOTICE is hereby given to the public that :-

Nirmal Life Styles, Mulund West, Mumbai 400080.

Place: Mumbai

Date: 13.02.2024

Property" herein stated.

आकार ऑटो इंडस्टीज लिमिटेड

सीआयएन नंबर: एल२९२२०एमएच१९८९पीएलसी०५२३०५ए)

नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, कर्णाक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९. (भारत)

फोन:(०२२) २३७१४८८६, फॅक्स:(०२२) २३७३५७३६. ई-मेल: corporate@akartoolsltd.com

कार्पोरेट कार्यालय: ई-५, एमआयडीसी, वळुंज, औरंगाबाद-४३१९३६ (म.राज्य) भारत

फोन: (०२४०) ६६४७२१३, ई-मेल: corporate@akartoolsltd.com

३९ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

8462.90

२२५.७१

224.09

988.00

438.8

9.34

9389.4

288.38

439.8

9.00

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेर्ल

तिमाहकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.akartoolsltd.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नऊमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, सुधारितप्रमाणे सहवाचित

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ तसेच त्यातील आवश्यक नियमासह आणि लागू मर्यादेत लेखा योजना व सरावानुसार विहित भारतीय लेखाप्रमाण (इंड-

क्रिधान इन्फ्रा लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्ट्रीट ,

कर्नाक बंद, मस्जिद पूर्व, मुंबई ४०० ००९.

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाहीसाठी अलेखापरीक्षित

स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांची पत्रके

संपलेली तिमाही

39.97.7077

(अलेखापरीक्षित

(३,४८५

(३,४८५

8,688

<mark>प्</mark>रंपलेली नऊमाही

38.82.2023

(अलेखापरीक्षित)

(२५

८३१

१,८९१

संपलेली तिमाही

39.99.9093

अलेखापरीक्षित

(१२

(८१४)

(८१४)

१,८९१

Place: MUMBAI.

Date: 13.02.2024

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. माझे अशिल श्री. संदीप संभाजी मोकळ, दिवंगत श्री. संभाजी सखदेव मोकळ यांचा मलगा. राहणार - पोस्ट - नान्नज दमाला, तालका संगमनेर, नान्नज दमाला अहमदनगर, महाराष्ट्र - ४२२६११, दिवंगत श्री.संभाजी सुखदेव मोकळ हे अजित नगर, सिंपोली रोड, शिंपोली व्हिलेज, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२ येथे स्थित सुमारे २२५ चौरस फूट कारपेत

क्षेत्रामध्ये तळमजल्यावरील स्थावर मालमत्त बेअरिंग खोली क्र.डी-९ चे एकमेव मालक होते. दिवंगत श्री. संभाजी सुखदेव मोकळ यांचे पोस्ट नान्नज दुमाला, तालुका संगमनेर, अहमदनगर येथे दि.३१ ऑक्टोबर २०१९ रोजी निधन झाले. त्यांचा पश्चात त्याचे एकमेव कायदेशीर वारस म्हणून १) श्रीमती. मंदा संभाजी मोकळ (पत्नी), २) श्री. संदीप संभाजी मोकल (मुलगा), ३) श्री. नितीन संभाजी मोकळ अविवाहित मयत मुलगा (दि.१९.०७.२०२२ रोजी निधन) आणि ४) श्री. सतीश संभाजी मोकळ (मलगा) हे या मालमत्तेच्या जागेचे मालक आहेत. माझ्य अशिलाने सदर जागेची तिसरी व्यक्ती असल्यास विक्री आणि वाटाघाटी करत आहेत

कोणा व्यक्ति किंवा व्यक्तिस सदर मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्री, हस्तांतरण, नियुक्ती, गहाण (न्याययोग्य किंवा अन्यथा), देवाणघेवाण वारसा, भाडेपट्टा, सुलभता, मार्गाचा हक्क, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, भेट, मृत्युपत्र, विश्वास. देखभाल, ताबा, लिस पेंडन्स किंवा कोणतेही बोजा य मार्गाने कोणताही दावा. आक्षेप. हक्क किंवा स्वारस्य असल्यास कोणत्याही संलग्नकाला सहाय्यक दस्तऐवजांसह आणि/किंवा नोंदणीकृत पोस्ट ए.डी. द्वारे मला लिखित स्वरुपात माझ्यावर पत्त्यावर कार्यालय क्रमांक ४९, तळमजला, अजंता स्केअर मॉल, बोरिवली (प), मुंबई - ४०० ०९२ येथे कळवावे अशी विनंती केली जाते, सदर सचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ व्या दिवसांच्या आत अशा दस्तऐवजांच्या प्रती आणि सदर मालमत्तेच्या इस्तांतरणाकरिता दावे/आक्षेपांच्या समर्थनार्थ आणि . या मालमत्तेच्या शीर्षकाशी संबंधित इतर पुराव्यांसह त्ररील विहित कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त/उभारले नसल्यास, माझ्या अशिलांना मालकी खरेदी करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि सदर मालमत्तेच्य संदर्भात आमचे सदस्यत्व हक्क, ज्यात अयशस्वी झाल्यास अशा कोणत्याही दाव्यांचा संदर्भ न घेत हस्तांतरण पूर्ण करतील आणि तेच जर माझ्या अशिलांच्या बाजूने माफ केले गेले किंवा सोडले गेले असे मानले जाईल

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची: तळमजल्यावर, खोली क्रमांक डी-९ अर

मालमत्ता, अजित नगर, सिंपोली रोड, शिंपोली गाव, बोरिवली पश्चिम, मुंबई-४००९२ येथे सुमारे २२५ वौरस फूट कारपेट क्षेत्रात येथील सर्व भाग व खंड. सही / -

विवेक त्रिपाठी, विकल

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (उत्पादन शुल्क/जीएसटीच्या निव्वळ)

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित

नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संपलेली तिमाही

38.87.7073

(अलेखापरीक्षित)

(११)

२१९

२१९

१८९६

राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/- प्रती)

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.५/- प्रत्येकी)

१. मूळ

२. सौमिकृत

दिनांक : १३.०२.२०२४

स्थळ : औरंगाबाद

कार्यालय क्र.१६, तळमजला, दिव्या दृष्टी कोहौसोलि गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, बंदर पाखाडी कांदिवली पश्चिम मुंबई-४०००६७ ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०२.२०२४

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that, Mr. Radheshyam Ramashankar Yadav & Mrs. Chhaya Radheshvam Yadav was purchased Shop No. 19 Ground Floor, area admeasuring Carpet area of 20.70 Sq.mtrs (equivalent to 223 Sq.ft.) (24.80 Sq. Mtrs built-up) in building known as "Turning Point Co.Op. Hsg.Soc. Ltd.", (Registration No. TNAVS) HSG/TC/19789/2008-2009) Sector -1. Vasant Nagari Village: Manikpur, Vasai (E), Tal. Vasai, Dist. Palgha 401 208 from MR. ROHIT KUMAR RAJGARIAH or Dated 27/11/2018 by way of Registered Agreement for Sale being registered Document No. Vasai-4-921 2018, and society issued Share Certificate Serial No. 59, of five fully paid up shares of Rs. __/- each bearing
Share No. 291 to 295 on their name but share certificate has been lost/misplaced. If anyone finds it please return or inform at - Shop No. 66,67, Golden Trade Centre, Opp. Fly Over Bridge, Tulinj Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar.

Mr. D.S. Pandev Date: 14/02/2024 (Advocate High Court)

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

सीआयएन: L65990MH1983PLC030215 नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. दूर.:०२२-६७४२४८१५, वेबसाईट:www.visagarpolytex.in, ई-मेल:contact@visagar.com १ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवात

	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाह
तपशील	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८२१.०६	८२१.३१	39.8
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	0.40	-84.90	२१.0
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(विशेष साधारण बाबनंतर)	0.40	-84.90	२१.0
समभाग भांडवल	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित			
राखीव वगळून)	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	0.00	(0.03)	0.0
ब) सौमिकृत	0.00	(0.03)	0.0
विष्यः सेबी (क्रिस्टिंग ऑक्स्रिगेशन्स ऑग्ड डिस्क्स्रोजर रिकागर्गोटस) रेगालेशन	र २०९५ च्या नियम	३३ अन्तरो स्टॉकः	एक्सनेंजसर साट

रण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्त मुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेट्या तिमाही व नजमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमु हम्मीची शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिंग् लिमेटेडच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरि

सही / - तिलोकचंद कोठा व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४१३६२। ठेकाणः मुंबई देनांकः १२.०२.२०२४

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड) सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९९४ नोंदणीकृत कार्यालयः ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५, न्यु मरीन लाईन्स, मुंबई, महाराष्ट्र-४०००२० ई-मेलःequity@m.lakhamsi.com, वेबसाईटःwww.lakhamsi.com, दूर.:०२२-२२६२०७२२

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			एकमेव				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही /संपलेले चालु वर्ष	वर्ष ते तारीख आकडे/संपलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने			
		39.97.7073	३१.१२.२०२३	39.99.9099			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अ लेखापरिक्षित			
8	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	১৪.३৩৩	६ १९२.४३	२५८३.५७			
?	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	६.६३	40.32	७४.७६			
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	६.६३	40.32	30.80			
γ	करानंतर कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	¥.\$?	३७.३६	५८.७४			
ų	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	8.37	₹७.३६	4८.७४			
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	५९३.६०	५९३.६०	५९३.६०			
৬	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	0.88	0.83	99.0			
	२. सौमिकृत	0.88	0.53	0.88			

- वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखा प्रमाण आणि सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि सेबी परिपत्रक दिनांक ०५ जुलै, २०१६ अन्वये विहित भारतीः लेखाप्रमाणानुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत.
- निव्वळ नफा/तोटा वरील प्रभाव तसेच एकण सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबी यात लेखा योजनेतील बदलावरील प्रभाव तळटीपमध् नमद करण्यात आलेले आहे.
- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाहीकरित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.m.lakhamsi.com वेबसाईटवर उपलब्ध आहे
- सदर वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे संचालित मंडळाकडे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नुसार १२ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्य संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्ष वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे त्यावर अ-पात्र मत दिलेले आहे. एकत्रित निष्कर्ष

			एकत्रित	
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही /संपलेले चालु वर्ष	वर्ष ते तारीख आकडे/संपलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने
		३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अ लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१७७६.१८	६१९२.४३	२५८३.५७
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	८.९६	40.32	৬४.७६
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८.९६	40.32	৬४.৬६
Х	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण वाबनंतर)	६.६३	₹७.३६	५८.७४
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६. ६३	₹७.३६	५८.७४
ε	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	५९३.६	७६३.२	03.83
b	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	१. मूळ	0.09	63.0	0.99
	२. सौमिकृत	0.09	0.53	99.0

एम लखमसी इंडस्टीज लिमिटेडकरित सही/-

दिनांकः १४.०२.२०२४

मल्लीका संजीव सावल अध्यक्ष व सीएफअ डीआयएन:०१९४३२८५

UNITY Small Bank

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/ २००२) अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड,** नोंदणीकृत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७ आणि कॉर्पोरेट कार्यालय ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम ९३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील

कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायदचाच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ तारणकर्ताचे नाव व खाते क्रमांक	मागणी सूचना दिनांक व थकबाकी	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांक ताबा प्रकार
۶.	श्री.भारत किशोर पांचाळ (कर्जदार/तारणकर्ता) श्रीमती रेशमा भारत पांचाळ (जामिनदार)	१०.१०.२०२३	फ्लॅटक्रमांक डी- १०३, पहिला मजला, इमारतीचा प्रकार ए, बालाजी पार्क, गटक्रमांक १०७/१/९ (भाग) असलेल्या जमिनीवर बांधकामित, टॅभोडे गावात वसलेले, तालुका - पालघर, जि. ठाणे - ४०१४०४,	१२.०२.२०२४ सांकेतिक ताबा
	(कर्ज खाते क्र. ०२८३३०८०००००२०)	इ.८,२५,८३५.७५ (रुपये आठ लाख पंचवीस हजार आठशे पस्तीस आणि पैसे पंच्याहत्तर फ्रक्त)	महाराष्ट्र, क्षेत्रफळसुमारे ४१, ६३ चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड, श्री. भरत किशोर पांचाळ यांच्या मालकीचे. ज्या भूखंडावर इमारत वसलेली आहे त्याची चतुसिमा: पूर्वेकडे वा दिशेने: श्री. चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधीत जिमन पश्चिमेकडे वा दिशेने: श्री. लोखंडे यांच्याशी संबंधीत जिमन उत्तरेकडे वा दिशेने: श्री. सदानंद कडू यांच्याशी संबंधीत जिमन दिक्षणेकडे वा दिशेने: श्री. सदानंद कडू यांच्याशी संबंधीत जिमन	
	(कर्ज खाते क्र. ०२८३०५१०००००७)	रु.२,८२,६६६.६२ (रुपये दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट आणि पैसे बासष्ट फक्त)	ાં તાલું પાંકડ વા (વરાન : ત્રા. છકદાવ પાટાલ વાંચ્ચારા સવચાલ ગામન	
۶.	१.श्रीमती रेहाना फिरोज बुधवानी (कर्जदार/तारणकर्ता) २.श्री.फिरोज कासमभाई बुधवानी (जामिनदार)	२७.०२.२०२३	फ्लॅट क्रमांक १९०८, पहिला मजला, इमारत क्र. १९, युनिक पार्क को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि., सर्ल्ड क्रमांक ७० हिस्सा २, गाव - टेभोडे, दांडेकर कॉलेज जवळ, टेंभोडे गाव रस्ता, तालुका व जि. पालसर-४०१ ४०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे ३७.५४ चौ.मी. कारपेट	१२.०२.२०२४ सांकेतिक ताबा
	(कर्ज खाते क्र. ०२८३३०७००००००१)	है.५,६७,६५८८८ (रुपये पाच लाख सदुमष्ट हजार सहाशे अड्डावन्न आणि पैसे अड्डयाऐंशी फक्त)	क्षेत्र, येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड, श्रीमती रेहाना फिरोज बुधवानी यांच्या मालकीची. ज्या भृखंडावर इमारत वसलेली आहे त्याची चतुसिमा : (मृल्यांकन अहवालानुसार): पूर्वेकडे वा दिशेने : अंतर्गत प्रवेश रस्त्याने पश्चिमेकडे वा दिशेने : खुल्या प्लॉटद्वारे	
	(कर्ज खाते क्र. ०२८३०५१००००००१)	रु.२,९१,०८८.०० (रुपये दोन लाख एक्याण्णव हजार अञ्चयाऍशी फक्त)	उत्तरेकडे वा दिशेने : इमारत क्रमांक १० द्वारे. दक्षिणेकडे वा दिशेने : विद्यमान इमारतीद्वारे	
	(कर्ज खाते क्र. ०२८३०५१००००००३)	रू.१,९३,२८१.०० (रुपये एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे एक्याऐंशी फ्का		

फ्लॅट क्रमांक २०१, २रा मजला, इमारत क्रमांक १२, युनिक पार्क को-

ऑप.हौसिंग सोसायटी लि., एस.क्र.७०/२, टेंभोडे गाव, दांडेकर

महाविद्यालयाजवळ, तलाव पाडा, पालघर-पश्चिम, जि. पालघर

४०१ ४०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे ६३९ चौरस फूट, येथील मालमत्तेचे

प्तर्व भाग व खंड, श्रीमती सबीना शिराज भिमानी यांच्या मालकीची.

फ्लॅट क्रमांक ००५, तळमजला, सी विंग, नेस्ट वुड्स, सर्व्हे क्र.६,

हिस्सा ३/२. टेंभोडे गाव. राईस मिल जवळ. सातपाटी रोड. तालका

व जि. पालघर, पिन ४०१ ४०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे ३४१ चौ.फुट,

कारपेट क्षेत्र, येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड, श्री. धर्मेंद्र दामोदर विंवे

दक्षिणेकडे वा दिशेने : श्री. विजय बुध्या यांची मालमत्ता आणि सर्वे

उत्तरेकडे वा दिशेने : श्री. माणिक व्ही. पाटील यांची मालमत्ता

आणि श्रीमती कविता धर्मेंद्र विंदे यांच्या मालकीचे.

पूर्वेकडे वा दिशेने : श्री. तुक्या पांडू मोहिते यांची मालमत्ता

पश्चिमेकडे वा दिशेने : श्री. हरेश्वर देवर्जी यांची मालमत्ता

वरील मालमत्तेची चतुसिमा :-

१२.०२.२०२४

सांके तिक

१२.०२.२०२४

सांके तिक

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेल स्पल्यास त्यांनी **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम जमा करावी. प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे (प्राधिकृत अधिकारी) बुनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड देनांकः १४.०२.२०२४

६ हिस्सा ३/३

Place: Mumbai

Date: 13.02.2024



महाराष्ट्र शासन

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the Late MR. RAJESH

PRAFFULCHANDRA SHAH and Mrs. VANDANA RAJESH

SHAH were the Joint owners in the respect of the said Flat No

304, Third Floor, area 86.43 Sq. Mtr. Carpet, in HARSH HEIGHT CO-OP.HSG. SOC. LTD", (TNA/ (TNA)/HSG/(TC)/23930 / 2012-13, Dated: 19/05/2012, at Behind Salasar Business Park,

Bhayander (West), Dist. Thane – 401101 & Late MR. RAJESH

behind his legal heirs (1)Mrs. VANDANA RAJESH SHAH

(Wife) and (2) MR. MAYUR RAJESH SHAH (Son) and (3)

MR. KEWAL RAJESH SHAH (Son) are the only Legal Heirs

and the said legal heirs i.e. legal heirs 2 and 3 are releasing their respective shares, rights, interest in favour of their Mother i.e. legal

heir No.1, Mrs. VANDANA RAJESH SHAH. All Persons having

any claim in respect thereof by way of Sale, exchange, gift, mortgage

release, Possession or otherwise howsoever are requested to inform

the same in writing to the undersigned having their address at

Advocate VIKAS U. RAWAT, A-209, Kavita Apt, Navghar Road,

Bhayander (E). Thane – 401 105. within 21 days from the date hereof failing which, the claim or claims if any, of such person or

persons will be considered to have been waived and or abandoned

PRAFFULCHANDRA SHAH, expired on 09/11/2022, leaving

पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई -४०० ००१. EMAIL ID-addcollmumbal@gmail.com PH. NO-(099) 99490098

जाहिर नोटीस

श्रीम. वनिता वत्ताराम पाटील अपिलाधी

सहायक महापालिका आयुक्त एफ/उत्तर विभाग व इतर २

श्रीम. अनुसया हिरामण चव्हाण, परि- II/२३२ झो.क्र. १७० आकार सोसायटी, भंडारवाडा सायन, मुंबई -४०० ०२२.

and the transfer shall be completed.

---- (प्रतिवादी क्र.३)

- प्रतिवादी

Adv. VIKAS U. RAWAT

Advocate High Cour

सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी श्रीम. वनिता दत्ताराम पाटील यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा.अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतिसंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१. येथे झोपडीयर नावात बदल अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०३ केले आहे. प्रकरणी दि. ०६.०२.२०२४ रोजी मा.अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अथगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. २१.०२.२०२४ रोजी सकाळी ११.३० बाजता निश्चित केली आहे.

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०३ असून, सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सचित करण्यात येते की, आपण नियोजित सुनावणी दिः २१.०२.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा.अपर जिल्हाधिकारी तथा अधिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित/हजर राह्न, आपली बाजू मांडायी. उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणास काहीही सांगावयाचे नाही. असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल. यांची नोंद घ्यावी.



विशेष वसुली व विकीअधिकारी

शिवकला अर्बन को-ऑप., केडिट सोसायटी लि., यांचे कार्यालय, बि/७, गणपती प्लाझा, यु.एम.सी. रोड, चोपडा कोर्ट जवळ, उल्हासनगर-३, तालुका उल्हासनगर जिल्हा ठाणे, पिन नं. ४२१००३.

ईमेल: sromukeshsharma1984gmail.com भ्रमणध्वनी क. ९८२३०१११४९

जा.क.: विवअ/वसुली/१५६/शिवकला/७२/२०२४ दिनांक १२/०२/२०२४

(नियम १०७ पोट - नियम ११ (ड-१) पहा) स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्या बाबतची नोटीस ज्याअर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी **श्री. मुकेश व्ही. शर्मा, शिवकला अर्बन को**-

ऑप. क्रेडिट सोसायटी लि., कार्यालय: बी−३ गणपती प्लाझा, युएमसी रोड, चोपडा कोर्ट जवळ, उल्हासनगर–३, ता. उल्हासनगर, जि. ठाणे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये असून दि.१५/ ११/२०२३ रोजी मागणीची नोटीस ऋणको **श्री. खूबचंद लखोमल उत्तमानी,** यांना देऊन नोटीशीमध्ये तमूद केलेली रू.१८,०६,३४६/- (अक्षरी रुपये अठरा लाख सहा हजार तीनशे छेचाळीस फक्त) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांका पासन आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसन केलेली आहे. खाली सही करणा–याने दि.०८/१२/२०२३ रोजी जप्तीची नोटीस दिली असून, पढ़े निर्दिष्ट केलेली मालमत्ता जघ करण्यात आली आहे

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला या प्रमाणे नोटीस देण्यात येत आहे भाणि सर्व नागरीकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचे खाली सही करणान्याने त्याला **महाराष्ट्र** सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११(ड१)) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दि.२२/१२/२०२३ रोजीच्या आदेशांन्वये ताबा घेणेत आला आहे

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याव्दारे सावध करण्यात येत आहे की. संबंधीत मालमत्ते संबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास **शिवकला अर्बन को-ऑप** केडिट सोसायटी लि.. कार्यालय. बी-03. गणपती प्लाझा. उल्हासनगर महानगरपालिका रोड. चोपडा कोर्ट जवळ. उल्हासनगर-४२१००३. जि. ठाणे या अर्जदार संस्थेची बोजाची रक्कम रू १८,१०,८४३/- आणि त्यावरील व्याज याला अधिन रहावे लागेल.

:मालमत्तेचे वर्णन:

मा. सह दुय्यम निबंधक, उल्हासनगर, मा. तहसिलदार, उल्हासनगर, व मा. जिल्हाधिकारी, ठाणे, या महसुली विभागाच्या व उल्हासनगर महानगर पालिकेच्या स्थलसिमेतील कॅम्प नं. ३. मनिष नगर, नविन रेसीडेन्सी जवळ, राहत्या घराची मिळकत बरेक नं. १०३९, रूम नं. १८च्या समोरील बाजची वरची मिळकत व अतिरिक्त जागा जिचे क्षेत्रफळ ४६५ चौ.फुट, वॉर्ड नं. ३६, मिळकत क. ३६बी.ओ०२१४९२७००.

स्थळ: उल्हासनगर, जि.ठाणे दि. १२/०२/२०२४



श्री. मुकेश व्ही. शर्मा विशेष वसली व विकी अधिकारी शिवकला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि. उल्हासनगर-३, जिल्हा ठाप

प्रत रवाना माहितीसाठी रवाना: मा. चेअरमन /सेकेटरी शिवकला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि कार्यालय, बी-३, गणपती प्लाझा, यु.एम.सी. रोड, वोपडा कोर्ट जवळ, उल्हासनगर-३, जि. ठाणे.

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड ाटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. दूर.:०११-४९२६७०००

टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:CUS पर्क पत्ता: कार्यालय क्र.बी–३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४०७७३.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वयं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा

करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/ एकूण	ताबा दिनांक
9 h.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	देय थकबाकी रक्कम (रु.)	(रचनात्मक/वास्तविक)
HHFBDLHOU22000025059	भोला मुख्ली गुप्ता,	२२.११.२०२३,	१२.0२.२0२४
&	मनिषा भोला गुप्ता	२२.११.२०२३ रोजी	(सांकेतिक)
HHFBDLIPL22000025061		रु.१८,४९,२४७/ -	

प्र<mark>तिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट क्र.७०१, ७वा मजला, क्षेत्रफठ सुमारे ३५.३८ चौ.मी. कार्पेट, इमारत क्र.२, १ बीएचके, ज्वेल हाईटस् म्हणून ज्ञात प्रकल्प, प्लॉट क्र.२ गट क्र.२५/१ए, २५/१बी, २५/२, २५/३, ६७/३(पी)ए, ६७/३(पी)बी, ६७/४, गाव सोनिवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेया मयदित, उपनोंदणी जिल्हा अंबरनाथ, नौंदणी

नल्हा ठाण, महाराष्ट्र. येथीर	न फ्लटचे सर्वे भाग व खंड.		
HFPVLHOU22000020620 & HHFPVLIPL22000020782	अमेरुद्दीन सिद्दीकी, समिना अमेरुद्दीन सिद्दीकी	२२.११.२०२३, २२.११.२०२३ रोजी रु.३५,२९,३२६/-	१२.०२.२०२४ (सांकेतिक)

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, साई देवा अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, बिल्टअप क्षेत्रफळ ९३० चौ.फु., बिगरशेत जमीन, महसूल गाव वाळिवली, तालुका अंबरनाथ, जि. ठाणे, नोंदणी जिल्हा ठाणे व उप-निबंधक कार्यालय उल्हासनगर-२, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या मर्यादेत आणि गट क्र.१०५, हिस्सा क्र.२एम, प्लॉट क्र.८. क्षेत्रफळ सुमारे ६८७.०० चौ.यार्डस् अर्थात ५७४.०० चौ.मी. येथील फ्लॅटचे सर्व भाग व खंड आणि चुसिमा पुढीलप्रमाणे उत्तर: सर्व्हे क्र.१, हिस्सा क्र.६; **पुर्व:** सर्व्हे क्र.२०; **दक्षिण:** सर्व्हे क्र.२६; **पश्चिम:** रस्ता, प्लॉट क्र.५. ठिकाण: ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित दिनांक: १४.०२.२०२४

दिनांक: १३/०२/२०२४

एकूण सर्वंकष उत्पन्न करपश्चार (दर्शनी मूल्य रु २ प्रति समभाग) पेड अप इक्किटी समभाग भांडवर VII प्रति समभाग अर्जन (प्रत्येर्क रु २ /-) (रु) बेसिक आणि डायल्यूटेड

एकूण उत्पन्न

करपूर्व नफा

Ш

IV

VI

अपवादात्मक बाबी आणि करपूर

अपवादात्मक बाबी पश्चात आपि कर पश्चात नफा

. १. सिल प्रमाणे नमद करण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ३३ अनसार स्टॉक एक्स्चेंज यांच्याकडे साद करण्यात आलेल्या, ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाही करिता स्वतंत्र तसेच एकत्रित अलेखापरीक्षित विस्तृत वित्तीय निकालांचा सारांश आहे. ३१ डिसेंब २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाही करिता स्वतंत्र तसेच एकत्रित अलेखापरीक्षित विस्तृत वित्तीय निकाल उपलब्ध आहे.

गौतम सर्र डीआयएन : ०८१८०२३३

१.श्रीमती सबिना शिराझ

भेमानी (जामिनदार)

२८३०११००००००११)

८. श्री. धर्मेंद्र दामोदर विन्दे

श्रीमती कविता धर्मेंद विन्दे

. (सह-कर्जदार/ तारणकर्ता)

२८३३०८००००००२

(कर्जदार/तारणकर्ता)

(कर्ज खाते क.

(कर्ज खाते क्र.

भमानी (कर्जदार/तारणकर्ता २. श्री.शिराझ अकबरअली

१०.१०.२०२३

5.१,२५,८१३.८१

जार आठशे तेरा आणि

पैसे एक्याऐंशी फक्त)

२३.०८.२०२३

इ.१०,९२,०१७.०२

रुपये दहा लाख ब्याण्ण

हजार सतरा आणि पैसे